

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
२०१७ या योजनेअंतर्गत योजनेच्या निकषानुसार
लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर दि.१.८.२०१७
ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकां व विविध कार्यकारी सेवा सहकारी
संस्थांनी व्याज आकारणी न करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन आदेश क्र. कृकमा ०३१८/३४३/प्र.क्र.४१/२-स
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक : १३ मार्च, २०१८

- वाचा :-** १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा ०६१७/प्र.क्र.१२७/२-स, दि.२८ जून, २०१७
२) शासन शुध्दीपत्र, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा ०६१७/प्र. क्र.१२७/२-स, दि.५ जुलै, २०१७
३) शासन शुध्दीपत्र, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा ०६१७/प्र. क्र.१२७/२-स,
दि.२० जुलै, २०१७
४) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा ०६१७/प्र.क्र.१२७/२-स,
दि.८ सप्टेंबर, २०१७
५) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा ०६१७/प्र.क्र.१२७/२-स,
दि.७ डिसेंबर, २०१७
६) शासन शुध्दीपत्र, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा ०६१७/प्र. क्र.१२७/२-स,
दि. १२ डिसेंबर, २०१७
७) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ

ज्याअर्थी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरु असून, सदर योजनेस पात्र असणा-या शेतक-यांना कर्जमाफी व एकरकमी परतफेड योजना मधुन कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक ८ सप्टेंबर २०१७ मध्ये नमुद केल्याप्रमाणे दिनांक १.४.२००९ ते दिनांक ३१.३.२०१६ पर्यंत उचल केलेल्या पीक/मध्यममुदत कर्जाची दिनांक ३०.६.२०१६ रोजी थकीत झालेल्या रकमेतुन परतफेड केलेली रक्कम वगळून दिनांक ३१.७.२०१७ पर्यंत मुददल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम रुपये १.५० लाखापर्यंत कर्जमाफीस पात्र धरण्यात आलेली आहे. तसेच पीक/ मध्यम मुदत कर्जाच्या मुददल व व्याजासह रुपये १.५० लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) म्हणुन दिनांक ३०.६.२०१६ रोजी थकीत झालेल्या रक्कमेतुन परतफेड केलेली रक्कम वगळून दिनांक ३१.७.२०१७ पर्यंत मुददल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रुपये १.५० लाखापर्यंत रक्कम पात्र करण्यात आलेली आहे.

ज्याअर्थी, दि.३०.६.२०१६ च्या थकबाकीवर दि.३१.७.२०१७ पर्यंत व्याजाची जबाबदारी शासनाने स्विकारली आहे. या अर्जावर प्रक्रियेअंती लाभ देण्यास काही कालावधी लागणार असल्याने दि.१.८.२०१७ ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर व्याजाची आकारणी बँकांमार्फत झाल्यास अशा व्याज आकारणीमुळे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्जखाते कर्जमाफी मिळूनही निरंक होऊ शकत नाही. परिणामी, सदरचे खाते निरंक झालेबाबतचा दाखला संबंधीत कर्जदाराला मिळणे शक्य नसल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतील. याबाबी विचारात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वेळोवेळी तसेच दि.८.२.२०१८ रोजी झालेल्या आढावा बैठकीमध्ये मा.मुख्यमंत्री महोदयांनी लोकहिताच्या दृष्टीने बँकांनी या योजनेअंतर्गत दिनांक ३१.७.२०१७ नंतर व्याजाची आकारणी करू नये असे निदेश दिले आहेत. सदर निदेशाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बँकर्स समितीने व्यापारी बँकांसोबत घेतलेल्या, दि.२२.२.२०१८ रोजीच्या बैठकीमध्ये याबाबत पुनरुच्चार करून निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने काही व्यापारी बँकांनी कार्यवाही करण्यास व प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवातही केली आहे. तथापि काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी अद्यापही व्याज आकारणी सुरु ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतक-यांची खाती निरंक करण्याच्या योजनेच्या मुळ उद्देशास बाधा येत आहे.

ज्याअर्थी, वरील वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजनेंतर्गत सर्व शेतक-यांची खाती निरंक होवून त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या कृतीत एकवाक्यता असणे आवश्यक आहे.

ज्याअर्थी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी कर्जमाफी व एकवेळ समाज्ञोता योजनेंतर्गत दि.१.८.२०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत पीक/ मध्यम मुदत कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात येवू नये असे निर्देश सर्व संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ खाली देणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक झाले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ नुसार शासनास असलेल्या अधिकारान्वये राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना लोकहितार्थ शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे:-

आदेश

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेतील कर्जमाफी व एकवेळ समाज्ञोता योजनेस पात्र असणा-या शेतक-यांच्या पीक/ मध्यम मुदत कर्ज खात्यावर दिनांक १.८.२०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ

मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये.

सदरचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३१३१६३६४६२३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रमेश शिंगटे)

अवर सचिव तथा सहनिबंधक,
सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (सर्व)
३. जिल्हा निबंधक, सहकारी संस्था (सर्व)
४. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (सर्व)
५. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सर्व)